

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक १३ डिसेंबर, २०१६/ अग्रहायण २२, १९३८ (शके)

(१) मुख्यमंत्री	}	यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण मंत्री		
(३) कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री		

प्रश्नांची एकूण संख्या - २९

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील (ता.दौंड, जि.पुणे) दोन
कारखान्यांमध्ये झालेला स्फोट

- (१) * ७३१४१ श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील (ता.दौंड, जि.पुणे) इटर्नीस केमिकल व सायन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. या दोन कारखान्यांमध्ये केमिकलचा स्फोट होऊन ३-४ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय ,
- (२) असल्यास, कंपन्यांचे सेफ्टीऑडीट होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

तालुका दौंड जिल्हा पुणे येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मे. इटरनीस फाईन केमिकल्स या कारखान्यामध्ये ऑगस्ट, २०१६ मध्ये नव्हे तर दि.१९/०९/२०१६ रोजी अपघात घडून त्यात २ कामगारांचा मृत्यू झाला व २ कामगार जखमी झाले होते. तर मे. क्लिन सायन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. ह्या कारखान्यामध्ये दि.१६/०१/२०१६ रोजी अपघात घडला होता. ह्या दोन्ही घटनेमध्ये केमिकलचा स्फोट झालेला नाही.

(२) हे खरे नाही.

ह्या दोन्ही घटना केमिकलच्या स्फोटामुळे घडलेल्या नाहीत.

मे. इटरनीस फाईन केमिकल्स व मे. क्लिन सायन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. या दोन्ही कारखान्यांचे आंतरिक लेखा परिक्षण अनुक्रमे फेब्रुवारी, २०१६ व जून २०१६ रोजी करण्यात आले आहे. बाह्य सुरक्षा लेखा परिक्षकांच्या नियुक्तीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

(३) कारखाने अधिनियम, १९४८ चे कलम ७-अ (२) (अ) आणि महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ चे नियम ११४ मधील शेड्यूल २३ मधील क्लॉज ५ चे भंग आढळल्यामुळे मे. इटरनीस फाईन केमिकल्स लि. या कारखान्यांविरुद्ध न्यायालयात दोन खटले दाखल करण्यात आले आहेत.

कारखाने अधिनियम, १९४८ चे कलम ७-अ (२) (a) आणि महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ चे नियम ७३ डब्ल्यू (१) (सी) (i) नियम ७३-एक्स आणि नियम ४(२) चे भंग आढळल्यामुळे मे. क्लिन सायन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कारखान्यांविरुद्ध दि.११/०४/२०१६ रोजी ४ खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी येथील इमारत कोसळून झालेला अपघात

(२) * ६७०५६ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि. ठाणे) शहरातील शास्त्री नगर खदान रोड परिसरातील महादेव ही अतिधोकादायक इमारत दिनांक ७ ऑगस्ट, २०१६ रोजी कोसळून ८ व्यक्तींचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) होय.

महानगरपालिकेकडून शासनाने माहिती प्राप्त केल्यानुसार दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ अनुसार धोकादायक घोषित करण्यात आले होते.

तसेच कलम २६८ अन्वये उक्त इमारतीतील रहिवाश्यांना घर खाली करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती.

सदर इमारत निष्कासित करण्याच्या दृष्टीने या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत विद्युत कंपनीला कळविण्यात आले होते. तसेच या इमारतीचा पाणी पुरवठा देखील बंद करण्यात आला होता.

तथापि, सदर इमारतीतील रहिवाशांनी घर खाली न केल्याने सदर इमारत कोसळून या दुर्घटनेत ८ व्यक्तींचा मृत्यू झाला.

वरीलप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेने या प्रकरणी नियमानुसार कार्यवाही केली असल्याने स्वतंत्र चौकशी करण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ (जि.ठाणे) येथे ७७ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा
 योजनेचे काम अपूर्ण असल्याबाबत**

(३) * ७०६९१ डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ (जि.ठाणे) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभाग, अंबरनाथ अंतर्गत रुपये ७७ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले असून सदर योजनेच्या कामाचे कार्यादेश दिनांक ०५ एप्रिल, २०१३ रोजी देण्यात आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर योजना पूर्ण करण्यासाठी २ वर्षांची मुदत देण्यात आली होती तथापि काम सुरु होऊन ३ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीद्वारे दुर्लक्ष होत असून कंत्राटदार कंपनीवर कारवाई करावी असे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.पाणी पुरवठा मंत्री यांना दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे तसेच यासंदर्भात मा.पाणीपुरवठा मंत्री यांच्या दालनात वारंवार बैठका घेण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने सदर काम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व सद्यःस्थिती काय आहे,
- (५) तसेच उक्त प्रकरणी सदर कामे प्रलंबित ठेवण्यास जबाबदार असलेल्या संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस :

(१)

- राज्य शासन पुरस्कृत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेच्या रु. ७७ कोटी किंमतीच्या प्रस्तावास शासनाने मार्च, २०१२ मध्ये मान्यता दिली आहे.
- ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येत आहे.
- या योजनेच्या कामाचे कार्यादेश मजीप्रामार्फत एप्रिल, २०१३ मध्ये देण्यात आले आहेत.

(२)

- सदर प्रकल्पाच्या निविदेतील अटी व शर्तीनुसार सदर प्रकल्पाचे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.
- सदर योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.

(३)

- अंबरनाथ नगरपरिषदेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) यांनी बैठक घेतली होती.

- सदर बैठकीमध्ये रेल्वे क्रॉसिंगची परवानगी प्राप्त करून घेणे, जिथे कामे पूर्ण झाली आहे त्या भागास पाणी पुरवठा सुरु करणे व कंत्राटदार कामे करीत नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मजीप्रास देण्यात आल्या होत्या.

(४), (५) व (६)

- शासनास प्राप्त माहितीनुसार सदर योजनेमध्ये समाविष्ट असलेले चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती न घेतले जाणे, पाईप्सचा पुरवठा विहित कालावधीत न होणे, रेल्वे खात्याकडून आवश्यक परवानग्या विलंबाने प्राप्त होणे, तसेच जलकुंभाची जागा ताब्यात नसणे या कारणामुळे सदर प्रकल्पाच्या कामास विलंब झाला आहे.
- सदर प्रकल्पाच्या कामामध्ये शीर्ष कामे (हेड वर्क) च्या कामाची आवश्यकता आहे का ते तपासून सदर उपांगे प्रकल्पातून वगळावयाची असल्यास तसा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत तसेच सदर प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास देण्यात आल्या आहेत.

**एनटीपीसी प्रकल्प आहेरवाडी (जि. सोलापूर) येथे बॉयलर
पडून ५ मजुरांचा झालेला मृत्यू**

(४) * ६५२१४ श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्प सुरु असलेल्या ठिकाणी दिनांक ७ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास बॉयलर पडून ५ मजुरांचा मृत्यू व ५ जण गंभीर जखमी झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व अपघातात मृत्यु पावलेल्या मजुरांच्या कुटूंबीयांना तसेच जखमी कामगारांना शासनाकडून कोणती मदत देण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

मे. एन. टी. पी. सी. लि. सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे बाष्पकाच्या उभारणीचे काम सुरु असताना, बाष्पकाचा एक भाग कोसळून अपघातात २ मजूर घटनास्थळी मृत झाले तर १ जखमी मजूर रुग्णालयात मृत झाला.

(२) होय,

सदर अपघाताची प्राथमिक चौकशी सह संचालक, बाष्पके, महाराष्ट्र राज्य, सोलापूर यांनी दिनांक ७/१०/२०१६ रोजी केली असता सदर अपघात हा नवीन बाष्पक उभारणीचे काम चालू असताना झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे, हा अपघात बाष्पके अधिनियम, १९२३ च्या अखत्यारीमध्ये येत नाही. तसेच, सदरची आस्थापना कारखाने अधिनियम, १९४८ अंतर्गत नोंदणीकृत नसल्यामुळे व तेथे कोणतीही उत्पादन प्रक्रिया सुरु नसल्यामुळे सदर आस्थापना कारखाने अधिनियम, १९४८ अधिकक्षेत येत नाही. तथापि, सदर अपघाताबाबत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण अधिनियम १९९६ कायद्यांतर्गत क्षेत्रीय कामगार आयुक्त (केंद्र सरकार) पुणे यांच्या मार्फत चौकशी करण्यात येत आहे. अपघातात मृत झालेल्या कामगारांच्या कायदेशीर वारसदारांना द्यावयाची नुकसान भरपाईची रक्कम व्यवस्थापनाने न्यायालयात जमा केली आहे. तर, सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील प्रमुख १८ पुलांपैकी १० पुलांची झालेली दुरावस्था

(५) * ७१०५५ श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील प्रमुख १८ पुलांपैकी १० पुलांची दुरावस्था झाली असून त्यांची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर १० पुलांची दुरुस्ती तात्काळ करणे अत्यावश्यक असल्याची बाब सन २०१४ च्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडीट मध्ये नमूद करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, ५ ते ६ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेने पुलांसाठी आवश्यक असलेली ८ कोटी रुपयांची तरतूद न केल्याने गत २ वर्षांपासून पुलांच्या दुरुस्तीचे काम प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंशतः खरे आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुमारे ३० ते ४० वर्षापूर्वीपासून बांधण्यात आलेल्या एकूण १८ पुलांचे पुणे महानगरपालिकेने सन २०१३-१४ च्या पहिल्या टप्प्यात स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल तयार करून घेतला आहे.

वरील १८ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार कोणताही पुल धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. तथापि, बहुतांशी पुलांची दुरुस्ती करण्याचे सुचविण्यात आलेले आहे.

(३) व (४) एकूण १८ पुलांपैकी बंडगार्डन पूल (जुना) दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले आहे.

तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत पुलांच्या देखभाल दुरुस्तीकरिता सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात ७.२० कोटी इतकी रक्कम उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यानुसार ७ पुलांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागवून दिनांक २९.५.२०१५ व दिनांक ७.५.२०१६ रोजी कार्यादेश दिलेले आहेत.

त्यापैकी डॅंगळे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुमारे ७०% पूर्ण झाले आहे. उर्वरित ६ पुलांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.

सन २०१६ - १७ च्या अंदाजपत्रकात पुलांची देखभाल, दुरुस्ती, रंगरंगोटी, डांबरीकरण व अनुषंगिक कामे करण्यासाठी रुपये ७ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

या तरतूदीतून स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या उर्वरित १० पुलांची देखभाल, दुरुस्ती व अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत.

तसेच, यासाठी सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात आवश्यकतेनुसार तरतूद उपलब्ध करण्यात येणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील काही विकलांग भिक्षेकरी मुलांना पळवून श्रीगोंदा (जि.अहमदनगर)
 येथे जमिनदारांना विकले जात असल्याबाबत**

(६) * ६८४७० श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा (जि.अहमदनगर) येथे मुंबईतील काही विकलांग भिक्षेकरी मुलांना पळवून आणून त्यातील काही मुलांचा उपाशी ठेवणे, भीक मागण्यासाठी जबरदस्ती करणे अशा प्रकारे छळ करून काहींना २०-३० हजार रुपयांत जमिनदारांना विकले जात असल्याचे दिनांक २९ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लोणीव्यंकनाथ गावात डांबून ठेवलेल्या विकलांग १७ मुलांची श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिका-यांनी सुटका केली असून उक्त विकलांग मुलांमध्ये १६ पुरुष व एका महिलेचा समावेश असून त्यापैकी कोणी अंध, अपंग, मूकबध्द तर कोणी मतीमंद आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) बृहन्मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या अभिलेखात सदर घटनेची नोंद आढळून आलेली नाही. तथापि, श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथील लोणी व्यंकनाथ शिवारात तसेच शिरसगाव बोडखा शिवारात पारधी वस्ती तसेच शेतकऱ्यांच्या वस्तीवरून दि.२८.९.२०१६ रोजी एकूण २९ वेठबिगार कामगारांना व त्यांच्या सोबतच्या एका ३ वर्षांच्या लहान मुलास ताब्यात घेण्यात आलेले आहे.

ताब्यात घेण्यात आलेले लोक हे परप्रांतीय व काही महाराष्ट्रीयन आहेत. त्यामध्ये काही मतीमंद, काही अपंग व भोळसर असून ते त्यांचे नाव, गाव सांगण्यास असमर्थ आहेत.

(३) या प्रकरणी लोणी व्यंकनाथ शिवारातील व शिरसगांव बोडखा, ता. श्रीगोंदा येथील एकूण ९ आरोपींवर श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४६२/२०१६ व भादंवि कलम ३४२, ३७४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून तपासावर आहे. सध्या सदर वेठबिगार कामगार यांना शासकीय भिक्षेकरु स्विकार केंद्र, फुलेनगर, पुणे येथे ठेवण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वसंतदादा सहकारी साखर कारखाना (जि.सांगली)

येथील साखरेची झालेली चोरी

(७) * ६९७१५ श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगलीतील संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊन क्रमांक ५, ७, व १५ मध्ये सील करून ठेवलेली ३ कोटी २९ लाख रूपयांची साखर चोरी झाल्याचे माहे जुलै, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका श्रीमती उषा मौंदेकर यांनी तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक कमलाकर भाटे-पाटील, व्ही.डी. चव्हाण व गोदाम रक्षक एस.टी.पाटील अशा तिघांविरोधात तक्रार नोंदविली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल उके, पोलीस उप अधीक्षक सुहास बावचे व पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या उपस्थितीत गोदामाच्या करण्यात आलेल्या पंचनाम्यात कोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत,

(४) तसेच सदर चोरीचा तपास पूर्ण झाला आहे काय, असल्यास, तपासाचे निष्कर्ष काय आहेत व तक्रार करण्यात आलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) अधीक्षक, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, सांगली यांनी वसंतदादा साखर कारखाना प्रशासनाने ग्राहकांकडून वसूल केलेल्या केंद्रीय उत्पादन शुल्काची रक्कम भरली नाही म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क करवी कायदेशीररित्या १६,४७० क्विंटल साखर (अंदाजे रुपये ३,२९,४०,०००/-) असलेले कारखान्याचे गोडाऊन क्र. ५, ७, १५ सिलबंद केले होते. तदनंतर सदरची सिलबंद साखर सहाय्यक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा कर सांगली यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सदरचे सिलबंद गोडाऊनचे सिल काढून त्यामधील जप्त असलेली साखर हलवून शासकीय पारीत केलेल्या आदेशाचा जाणीव पूर्वक भंग केला असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात दि.२६/०७/२०१६ रोजी संजयनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ८६/२०१६ भा.दं.वि.सं. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणी तपासाअंती प्रत्यक्षात साखर चोरीस गेली नसल्याचे व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, सांगली यांनी सिलबंद केलेले गोडाऊनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती सुरु झाल्याने पावसामुळे जप्त साखर भिजून नुकसान होऊ नये याकरिता कारखाना परिसरातील अन्य गोडाऊन मध्ये सुरक्षित ठेवल्याचे निष्पन्न झालेले आहे. तपासात गैरसमजुतीने फिर्याद नोंद झाल्याने व त्यानुसार पुरावे उपलब्ध झाल्यानंतर गुन्ह्याची 'क' वर्गात अंतिम समरी मिळणेसाठी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, सांगली यांचे न्यायालयात अहवाल सादर करून गुन्ह्याची निर्गती केलेली आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**अहमदनगर जिल्हयातील तीरमली (नंदीवाले) समाजातील कुटूंबांना
जात पंचायतीने वाळीत टाकल्याबाबत**

(८) * ६९८१६ श्री.अनिल (अण्णा) गोटे (धुळे शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्हयातील तीरमली (नंदीवाले) समाजातील २५ कुटूंबांना जात पंचायतीने मागील काही वर्षांपासून वाळीत टाकल्याने १०९ लोकांना जाच सहन करावा लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समाजातील पंचाच्या कर्मठ भूमिकेमुळे या कुटूंबांतील मुले व मुलींचे विवाहही होत नसल्याचे तसेच कुटूंबाच्या अन्य ठिकाणच्या नातेवाईकांनादेखील समाजातून बहिष्कृत करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू तीरमली समाजातील मंगल बापू गायकवाड या तरुणीसह अन्य काहीनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडे ऑक्टोबर, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात एक सविस्तर निवेदन देवून तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) सदर बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग, कर्जत यांचेकडे दि. १९.१०.२०१६ रोजी तक्रारी अर्ज दाखल झालेला होता. तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून दि. २५.१०.२०१६ रोजी श्रीगोंदा पो.स्टे.ला गु.र.नं. ५१५/१६ भादंवि कलम १५३(अ), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदर गुन्ह्यात एकुण १० आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा तपास चालु आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**आष्टी (जि.गडचिरोली) येथील गुरुसाई कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन
 सोसायटीच्या संचालिकेने शिष्यवृत्तीत केलेला गैरव्यवहार**

(९) * ६६६७३ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आष्टी (जि.गडचिरोली) येथील गुरुसाई कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका भाग्यलक्ष्मी गुंडूवार तोकलावार यांना रुपये २ कोटी, ४३ लाखाच्या शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक

केल्याचे दिनांक ९ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच गडचिरोलीचे आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी यांनी जिल्हयातील २५ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती गैरव्यवहार निदर्शनास आणला असून उक्त प्रकरणांमध्ये अनेक संस्था चालक/प्राचार्य/समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी अशा एकूण ३५ जणांना अटक करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उपरोक्त प्रकरणांची चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

आष्टी (जि. गडचिरोली) येथील गुरुसाई कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका भाग्यलक्ष्मी गुंडुवार तोकलावार यांना रूपये २,४१,०६,२००/- शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ रोजी अटक करण्यात आली आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी, शिष्यवृत्ती अफरातफर संबंदात यातील संस्थाचालक व प्राचार्य यांनी प्रत्यक्षात कॉलेजला विद्यार्थी नसताना सुद्धा विद्यार्थ्यांचे टी.सी., मार्कलीस्ट व जातीच्या प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती गावागावातून गोळा करून त्याआधारे नाममात्र कॉलेजला अॅडमिशन दाखवून ईन्कम व गॅप प्रमाणपत्र बनावट तयार करून त्याआधारे शिष्यवृत्ती करीता ऑनलाईन फॉर्म सादर केले . त्या कागदपत्रांची समाज कल्याण, प्रकल्प कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकारी /कर्मचारी यांनी पडताळणी न करता संगनमताने शिष्यवृत्ती मंजुर करून शासकीय रकमेचा अपहार केला असे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुद्ध एकूण ९ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपींविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोमेश्वरनगर (ता.बारामती, जि.पुणे) तसेच पनवेल (नवी मुंबई) येथील
गुंतवणूकदारांच्या ठेवी पॅनकार्ड क्लबकडून परत मिळवून देण्याबाबत**

(१०) * ६७५३८ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.संतोष दानवे (भोकरदन) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोमेश्वरनगर (ता.बारामती, जि.पुणे) येथील पॅनकार्ड क्लब या कंपनीने जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे दिनांक १० सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच पनवेल (नवी मुंबई) मधील हजारो ग्राहकांना नऊ वर्षात तिप्पट रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पॅनकार्ड क्लब विरोधात माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान अनेक तक्रारी करण्यात आल्याचे ही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून शेतकरी, शेतमजूर, विधवा, निवृत्त कर्मचारी इत्यादिंनी सदर पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केली असून गुंतवणूकीची मुदत संपून वर्ष उलटले तरी या भागातील गुंतवणूकदारांना कंपनीकडून एक रुपयाही परत मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच पॅनकार्ड क्लब कंपनीने मेडीक्लेम पॉलीसी देण्याचे मान्य करूनही उक्त परिसरात एकाही गुंतवणूकदाराला मेडीक्लेम पॉलीसी मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार गुंतवणूकदारांचे पैसे पॅनकार्ड क्लबकडून परत मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

सोमेश्वरनगर (ता.बारामती, जि.पुणे) येथील पॅनकार्ड क्लब या कंपनीने जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याबाबत पुणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात तक्रार अथवा गुन्हा नोंद नाही.

(२) होय, हे खरे आहे.

पॅनकार्ड क्लब या कंपनीने जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत एकच तक्रार अर्ज ११२ सभासदांनी मिळून पनवेल शहर पोलीस ठाणे येथे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी गैर अर्जदार यांच्याकडे चौकशी केली असता दिनांक २९/०२/२०१६ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मुंबई यांनी पॅनकार्ड क्लब लि.यांच्या सभासदांची मॅच्युरिटी रक्कम ३ महिन्यांच्या आत त्यांना परत करण्याबाबत आदेश केला होता या आदेशाच्या विरोधात पॅनकार्ड क्लब लि.यांनी सिक्युरिटी अपीलेट ट्रीब्युनल कोर्ट मुंबई यांच्याकडे Application No.१९३/२०१६ नंबर ५२,५३/२०१६ अन्वये अपिल दाखल केले असून मा.सिक्युरिटी अपीलेट ट्रीब्युनलने सदर दाव्यामध्ये पुढील सुनावणी तारखेपर्यंत (दि.०५/१२/२०१६) तात्पुरता स्टे आदेश दिलेला आहे. पोलीस स्टेशनला दाखल तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदारांकडे अधिक चौकशी करून त्यांच्याकडून कागदपत्र प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील अभिजीत समुहाने कराराचे उल्लंघन करून
 रिलायन्स इन्फ्राला केलेला वीज पुरवठा**

(११) * ६७१३२ श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील अभिजीत उद्योगसमुहाने एमएडीसी सोबत केलेल्या कराराचे एमएडीसीला कोणतीही पूर्वसूचना न देता माहे नोव्हेंबर, २०१३ मध्ये उल्लंघन केले असून मिहानचा विद्युत पुरवठा खंडीत करून रिलायन्स इन्फ्राला त्या विजेचा पुरवठा सुरु केल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे एमएडीसीचे रु.९१० कोटींचे नुकसान झाले असून त्यासंदर्भात मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा यांनी दिनांक १९ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्या सुमारास मा.उर्जा मंत्र्यांना पत्र दिले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, त्यानुसार अभिजीत उद्योग समूहावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अभिजीत उद्योगसमूहाने एम.ए.डी.सी. सोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून विद्युत पुरवठा सन २०१३ मध्ये बंद केला होता.

(२) होय.

(३), (४), व (५) या प्रकरणी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत कार्यवाही सुरु असून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अभिजीत उद्योग समूहाकडून रु. ९१० कोटीची भरपाई मिळणेबाबत दावा केला आहे.

**डोंबिवली येथील स्थानिक आगरी समाजाची जमीन एका खासगी
 विकासकाने बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याबाबत**

(१२) * ७१०६१ श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली येथील काही गावांमधील स्थानिक आगरी समाजाची जमीन एका खासगी विकासकाने बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी महसूल विभागाचे काही अधिका-यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून स्थानिक नागरीकांची फसवणूक करून त्याठिकाणी वस्ती उभारण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीनुसार शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) ठाणे पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ-३ कल्याण येथील पोलिस स्टेशनमध्ये डॉ.बिबली येथील काही गावांमधील स्थानिक आगरी समाजाची जमीन एका खाजगी विकासकाने बेकायदेशिररीत्या ताब्यात घेतल्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार अगर गुन्हा दाखल झालेला नाही.
(२), (३), (४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथे शिक्षकांच्या मोर्चावर करण्यात आलेला लाठीहल्ला

(१३) * ६५१२८ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), डॉ.राहुल पाटील (परभणी), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.पास्कल धनारे (डहाणू), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पात्र ठरलेल्या विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि अनुदानित, विना अनुदानित तुकड्या, विभागाची यादी

शासनाने जाहिर करण्याबाबत तसेच पात्र शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांना १०० टक्के अनुदान देण्याबाबत राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने आज्ञाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असल्याचे दिनांक १७ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्यांना अनुदान देण्याच्या तसेच महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ च्या जाचक आदेश रद्द करून दिनांक १५ नोव्हेंबर, २०११ च्या शासन निर्णयानुसार घोषित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान देणे व अघोषित शाळांना अनुदान घोषित करावे, या मागणीसाठी दि. ४ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास औरंगाबाद येथील मंत्रीमंडळ बैठकीवर शिक्षकांनी काढलेल्या मोर्चाला पांगविण्यासाठी केलेल्या लाठीचार्जमध्ये ४० शिक्षक जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून ५९ शिक्षकांवर ३०७ सारखे कलम लावून शिक्षकांना गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ५७ विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर मोर्चादरम्यान शिक्षक मोर्चेकरी यांनी प्रक्षोभक वक्तव्य करून चिथावणी दिल्यामुळे मोर्चेकरी प्रक्षोभक झाले व त्यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना अरेरावी व धक्काबुक्की करून दगडफेकी केली व त्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले, सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी सौम्य बळाचा वापर केला त्यामध्ये कोणीही शिक्षक जखमी झाल्याचे तसेच कोणत्याही शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे तपासात आढळून आले नाही.

(३) व (४) शाळा बंद होत्या हे खरे आहे. मोर्चेकऱ्यांपैकी ज्या शिक्षकांनी कायदा हातात घेऊन पोलीसांवर दगडफेक करून पोलीसांना गंभीर जखमी केले व जनतेच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी सिटीचौक औरंगाबाद पोलीस

स्टेशन येथे गु.र.नं. ४२२/२०१६ कलम ३०७, ३५३, ३३३, ३३६, ३३७, ३४१, २९४, १४३, १४७, १४८, १४९ भादवि सह कलम प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लीक प्रॉपर्टी अॅक्ट १९८४ चे कलम ३,४ व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चे कलम ७ सह कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईमध्ये रेल्वे, एअरपोर्ट येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची करण्यात आलेली फसवणूक

(१४) * ६८८९३ श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे व एअरपोर्ट इत्यादीमध्ये सुपरवायझर, लोडर, कांऊटर स्टाफ व हाऊसकिर्पीगची नोकरी देण्याचे आमिष दाखवून विविध प्रकारच्या खोट्या जाहीरातीचे फलक लावून सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणीकडून रक्कम घेऊन फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच घाटकोपर येथील तलाश फॅसिलिटी या जाहिराती खाली श्री.विघ्नेश दिपक चौगले आणि इतर तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून हजारो रुपये घेवून फसवणूक करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी खोट्या जाहिरातीखाली आणि उक्त कंपनीच्या नावाखाली तरुण सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणा-या अवैध कंपनीविरुद्ध आणि कंपनीच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने सदर कंपनी व कंपनीच्या मालकाविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच भविष्यात खोट्या जाहिराती देवून सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणीची फसवणूक होवू नये यासाठी शासनाने कोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी पंतनगर पोलिस स्टेशन हद्दित अद्यांपर्यंत खोटया जाहिरातीखाली आणि उक्त कंपनीच्या नावाखाली तरुण सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या अवैध कंपनीविरुद्ध आणि कंपनीच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी अद्याप अप्राप्त आहे.

तथापि, खोटया जाहिराती देवून नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या तलाश फॅसिलिटी कंपनीच्या मालकाविरुद्ध प्राप्त फिर्यादीच्या अनुषंगाने पंतनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र. ३७५/१६ भादं.विस कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हाचा अधिक तपास सुरु आहे.

अशा प्रकारच्या खोटया जाहिरातींना जनतेने बळी पडू नये याकरिता प्राप्त फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिस ठाणे स्तरावर तसेच परिमंडळ स्तरावर जनजागृती मोहीम, विद्यार्थी व पालक बैठक घेण्यात येतात. तसेच फसव्या जाहिरातीबाबत तक्रार आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना/आदेश परिमंडळ स्तरावरून देण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विमानतळ परिसरात इमारतीच्या उंची मर्यादेचे उल्लंघन
करणा-या विकासकावर कारवाई करण्याबाबत**

(१५) * ६५३६२ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विमानतळाजवळील परिसरात इमारतीच्या उंचीवर मर्यादा असतानाही उंच इमारती बांधल्याने विमानांच्या उड्डाणांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने विमानतळ प्राधिकरणाने ६० उंच इमारतींना नोटीस बजावल्याचे दिनांक १० ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारती बांधतांना संबंधित विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यात आली होती काय,

(३) असल्यास, उंचीच्या मर्यादेचे उल्लंघन करणा-या विकासकांवर व त्यांना मदत करणा-या संबंधित अधिका-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) या संदर्भात डायरेक्टर जनरल, सिव्हील एव्हीशन यांचेकडून नोटीसा बजावणेत आलेल्या आहेत.

(२), (३) व (४) प्रस्तुत प्रकरणी दि. एअरक्राफ्ट (डिमाॅलिशन व ऑबस्ट्रक्शन कॉज्ड बाय बिल्डींग अॅण्ड ट्रीज) रुल्स १९९४ अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.

विमानतळ प्राधिकरणाच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या इमारतींचे आराखडे मंजूर करताना महानगरपालिकेमार्फत विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याविषयी अट आय.ओ.डी. मध्ये घालणेत येते. त्याचप्रमाणे इमारतीच्या उंचीबाबत नाहरकत प्रमाणपत्र विमानतळ प्राधिकरणाकडून देणेत येते. त्यामुळे याबाबत निश्चित वस्तूस्थितीची पडताळणी करून संबंधित प्राधिकरणाकडून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणेत येत आहे.

**सिडकोने निविदा न काढताच कोपरखैरणे येथील भूखंड
रिलायन्स इंडस्ट्रीजला दिल्याबाबत**

(१६) * ६७२२६ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिडकोने नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १४ मधील ३८ हजार ५५७ वर्ग मीटरचा भूखंड निविदा न काढताच रिलायन्स इंडस्ट्रीजला सन २००४ मध्ये दिला असल्याने २९ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई डीस्पोजल ऑफ लॅंड रेग्युलेशन कायद्यानुसार कोणतीही सरकारी जमिन एखाद्या व्यक्तिला किंवा कंपनीला द्यावयाची असेल तर निविदा काढणे बंधनकारक असुन विशिष्ट परिस्थितीमध्ये निविदा प्रक्रिया न राबविता भूखंड जारी करण्यात आला तर त्या भूखंडाच्या आजूबाजूला असलेल्या इतर भूखंडाच्या विक्रीचा जो सर्वाधिक दर असेल त्यापेक्षा कमी दराने भूखंड देता येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी सिडकोने १५ हजार रूपये प्रतिवर्ग मीटर असलेला भूखंड अवघा ५ हजार रूपये प्रतिवर्ग मीटर प्रमाणे दिल्यामुळे २००४ मध्ये ज्या जमिनीची किंमत ६० कोटी रूपये असायला हवी होती ती जमिन

केवळ २९ कोटी रूपयांना रिलायन्स इंडस्ट्रीला देण्यात आल्यामुळे सिडकोला सुमारे २९ कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे असे महालेखा परिक्षकांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, 'मुंबई तपास' चे संपादक आणि समाजसेवक श्री. राजू मिश्रा यांनी मा. मुख्यमंत्री, प्रधान सचिव, नगरविकास आणि सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून या भूखंडांचा ताबा रद्द करण्याबाबत व या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधित सिडकोच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत लेखी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदरहू मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) नवी मुंबई जमीन विनियोग विनियम, १९७५ च्या प्रकरण क्र. IV मधील कलम ४ प्रमाणे एखाद्या कंपनीच्या समुहास किंवा व्यक्तीस भूखंडाचे वाटप निविदा पध्दतीने किंवा सार्वजनिक लिलावाद्वारे, त्यांचे वैयक्तिक मागणी अर्ज विचारात घेऊन करण्याची तरतूद समाविष्ट होती. त्यानुसार संचालक मंडळाच्या मान्यतेने भूखंडाचे वाटप मे.रिलायन्स इंडस्ट्रीज लि. यांना सन २००३ मध्ये करण्यात आले होते.

परंतू भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांनी सन २००५-०६ च्या अहवालामध्ये सदर भूखंडाचे वाटप हे बाजारभावापेक्षा कमी दराने करण्यात आले आहे व सिडकोला त्यामुळे रु.२८.४२ कोटींचे नुकसान झाले आहे असा आक्षेप नोंदविला आहे.

(४) व (५)

प्रश्नभाग क्र.(४) मध्ये नमूद केलेले निवेदन प्राप्त झाले आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांनी सन २००५-०६ च्या अहवालामधील आक्षेपाच्या अनुषंगाने सार्वजनिक उपक्रम समितीच्या दहाव्या अनुपालन (२०१५-१६) अहवालातील शिफारशीनुसार खालीलप्रमाणे कार्यवाही सुरु आहे :

(अ) सिडको, नवी मुंबई यांनी मे.रिलायन्स इंडस्ट्रीज लि. यांना केलेल्या भूखंड वाटपामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सिडकोच्या स्तरावर सेवानिवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन व सेवानिवृत्त प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग यांची दि.१६.८.२०१६ रोजी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

(ब) सिडकोला झालेल्या रु.२८.४२ कोटीच्या नुकसानीची वसूली करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सिडकोकडून भूखंडवाटप रद्दबातल करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. तसेच, रिलायन्स कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला बँक हमीची रक्कम रु.२८.४२ कोटी जप्त करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तथापि, मे.रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व रिलायन्स कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी सिडकोच्या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात रिट याचिका क्र.४२३२/२०१६ दाखल केली असून प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई तालुक्यातील राजोडी समुद्रात व चिंचोटी धबधब्यावर
सहलीसाठी गेलेल्या तरुणांचा झालेला मृत्यू**

(१७) * ६९९२४ श्री.विलास तरे (बोईसर), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई तालुक्यातील राजोडी समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा तसेच वसई पूर्वेकडील चिंचोटी धबधब्यावर सहलीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची बाब दिनांक ११ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामस्थांनी चिंचोटी धबधबा पर्यटकांसाठी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक ११ ऑगस्ट रोजी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या विरार पश्चिमेकडील राजोडी समुद्राचे पाण्यात बुडून चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच दिनांक १० ऑगस्ट, २०१६ रोजी वसई पुर्वेकडील वळीव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चिंचोटी धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) अशा प्रकारची मागणी अथवा संबंधीत पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली नाही.

(३) राजोडी कळंब बिच येथे फिरण्यासाठी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांचा समुद्राच्या पाण्यात लाटेसोबत बुडून मृत्यू झाल्याने अर्नाळा सागरी पो.स्टे. येथे दिनांक १२.०८.२०१६ रोजी अ.मृ. ६२/२०१६ अंतर्गत भा.दं.वि. कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

चिंचोटी येथे पर्यटक पाण्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडून मयत झाले. याप्रकरणी वळीव पो.स्टे. येथे दिनांक १०.०८.२०१६ रोजी अ.मृ. १४९/२०१६ अंतर्गत भा.दं.वि. कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपरोक्त दोन्ही प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मु.पो.शहापूर (ता.कसारा) येथे महावितरण शाखेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना झालेली अटक

(१८) * ६९०४४ श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मु.पो.शहापूर (ता.कसारा) येथील महावितरणाच्या उपविभाग अंतर्गत येणा-या कसारा शाखेचे कनिष्ठ अभियंता नितीन फड व लाईनमन मनोहर उबाळे यांना

३००० रुपयांची लाच घेताना ठाणे विभागाच्या लाचलूचपत प्रतिबंध विभागामार्फत तानाजी नगर विभागात असलेल्या महावितरणाच्या कार्यालयात दिनांक १३ आक्टोंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास पकडण्यात आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर आरोपीकडे ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती असल्या प्रकरणी त्यांच्या निवासाची तसेच अन्य ठिकाणच्या संपत्तीची मोजणी करण्यात आली आहे काय तसेच कनिष्ठ अभियंता नितीन फड व लाईनमन मनोहर उबाळे यांचे विरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे. मात्र, सदर घटना कसारा, ता. शहापूर, जि. ठाणे येथे घडलेली आहे.

(२) व (३) आरोपी लोकसेवक नितीन वाळीबा फड यांच्या भाडेतत्वावरील घराच्या झडतीमध्ये रुपये ५०,७००/-रकमेच्या गृहउपयोगी वस्तू व रुपये ५०००/-रोख तसेच आरोपी लोकसेवक मनोहर सखाराम उबाळे यांच्या भाडेतत्वावरील घराच्या झडतीमध्ये रुपये ३४,९०५/- रकमेच्या गृहउपयोगी वस्तू असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर दोन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध कसारा पोलिस स्टेशन, येथे लाचलूचपत प्रतिबंधक अधिनियमातील प्रचलित तरतुदीनुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई यांनी या आरोपी लोकसेवकांना अटक केल्याच्या दिनांकापासून निलंबित केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांची १५ टक्के वेतनवाढ करण्याबाबत

(१९) * ६९७०९ श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांचे १५ टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय नुकताच साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर कारखानदार व शासन प्रतिनिधी यांच्या त्रिपक्षीय समितीने घेतला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर निर्णयाची अंमलबजावणी अद्यापी झाली नसल्यामुळे कामगार संघटना शासन निर्णयाच्या प्रतिकेत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर निर्णयावर कधीपर्यंत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर : (१) साखर कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीने साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात सादर केलेल्या शिफारसींचा अहवाल शासनास मान्यतेस्तव सादर करण्यात आलेला आहे.

(२) व (३) शासनाची मान्यता प्राप्त होताच त्रिपक्षीय समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ई-निविदेच्या गैरव्यवहाराबाबत

(२०) * ७३२०२ श्री.रमेश लटके (अंधेरी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सन २०१३-१४ या वर्षात ई-निविदा काढण्यामध्ये गैरव्यवहार झाला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आय.डी. चा वापर न करता दुसऱ्यांच्या आय.डी.चा वापर करून तसेच निविदांच्या कालावधीचा वेळ कमी करून काही कंत्राटदारास कामे मिळवून दिली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याबाबत तत्कालीन महानगरपालिका आयुक्त यांनी चौकशीचे आदेश देऊन चौकशी समिती नेमली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त समितीमार्फत सदर चौकशी गेली २ वर्षांपासून चालू असून चौकशी पूर्ण करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता हेतूपुरसपर विलंब केला जात आहे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त स्वतः या गैरव्यवहारास जबाबदार आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने सदर प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सन २०१३-१४ या वर्षात ई-निविदा प्रदर्शित करण्यात अनियमितता झाली असल्याचे आरोप ठेवण्यात आले होते.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आय. डी. वापर न करता दुसऱ्याचा आय. डी. वापरून तसेच निविदेच्या कालावधीचा वेळ कमी करून निविदा प्रदर्शित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांच्या दिनांक ०५.१२.२०१४ व ०९.१२.२०१४ रोजीच्या आदेशानुसार, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन), तत्कालीन उपायुक्त (सुधार), उपायुक्त (परि-२) व उपायुक्त (परि-७) यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत खात्यांतर्गत सर्वकष चौकशी करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

(४), (५) व (६) सदर चौकशी प्रकरणी पी/उत्तर विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त यांच्यासह एकूण ८४ अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्ध चौकशी प्रक्रिया सुरु आहे.

सदर चौकशीचा आवाका मोठा असल्यामुळे चौकशी प्रक्रियेस वेळ लागत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समितीमार्फत चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये दोषी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

तथापि, सदर गैरव्यवहारास पी/उत्तर विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त जबाबदार आहेत किंवा नाही याबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित होईल.

**मे. जे. एस. डब्ल्यू. जयगड पोर्ट लि. (सिंधुदुर्ग) या कंपनीने शासन
निर्णयातील अटीशर्तीचा भंग केल्याबाबत**

(२१) * ६९५३६ श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मे. जे. एस. डब्ल्यू. जयगड पोर्ट लि. (सिंधुदुर्ग) या कंपनीने जयगड बंदर विकसित करण्याबाबत दिनांक २४ जून, २००८ रोजी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड यांच्याशी करारनामा स्वाक्षांकित केला असून शासन निर्णयानुसार बंदर विकासकाला प्रकल्प ग्रस्तांसाठी संपादीत केलेल्या जमीनीच्या १२५ टक्के जमिन विकसित करून देणे, गावक-यांना प्रवाशी जेट्टी, प्रत्येक कुंटुबातील एका व्यक्तिला नोकरी अथवा ठोक रक्कम देणे बंधनकारक असूनही कंपनीने सदर सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने जयगड - सडेवाडी येथील ग्रामस्थांनी दिनांक १५ ऑगस्ट, २०१६ रोजी ३ दिवसाचे उपोषण केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मे. जे.एस. डब्ल्यू. जयगड पोर्ट लि. या कंपनीने शासन निर्णयातील अटी शर्तीचा भंग केल्याने त्यांचा करारनामा रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

मे.जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लि. या कंपनीने जयगड बंदर विकसित करण्याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व मे. जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट यांच्यामध्ये स्वाक्षांकित करण्यात आलेला सवलत करारनामा हा दिनांक २४.०६.२००८ रोजी करण्यात आला असल्यामुळे त्याबाबीचा समावेश या करारनाम्यांमध्ये नाहीत.

(२) व (३) मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी मेसर्स जे एस डब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड यांच्यामार्फत सेंट्रल मरीन फिशरिज रिसर्च इन्स्टिट्युट (CMFRI) कोचीन या संस्थेची नियुक्ती करण्यात येत आहे. सदर संस्थेकडून अभ्यास अहवाल प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे करारनामा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

धुळे येथील चौगाव-मालेगाव मार्गावर पोलीसांचे गस्तीपथक तैनात करण्याबाबत

(२२) * ६७८८९ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे येथील चौगाव - मालेगाव मार्गावर असलेल्या खंडेराव बारीत रस्त्यावर झाडे आडवी टाकून लुटमारीच्या घटनेत दरोडेखोरांनी पाच जणांना जखमी केले असून कुसुंबा येथील एक किराणा व्यापा-याची गाडी अडवून दीड लाखाची रक्कम पळविली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, काळगांव-म्हसदी रस्त्यावर शेतीमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक करून दरोडेखोर वारंवार लुटमारीचा प्रयत्न करीत असतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, येथील लुटमारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता चौगाव मालेगाव-काळगांव-म्हसदी या मार्गावर पोलीसांचे गस्तीपथक असावे अशी ग्रामस्थांची गत तीन वर्षांपासूनची मागणी आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून पोलीसांचे गस्तीपथक तैनात करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

दि. २/८/२०१६ रोजी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान धुळे जिल्हयातील चौगाव-मालेगाव रोडवर ८-१० अज्ञात चोरट्यांनी लाकडे झाडे आडवी टाकून ट्रक अडवून त्यातील वाहनचालक व त्यांचे साथीदार तसेच मागून येणाऱ्या मोटरसायकलस्वारास काठी व कु-हाडीने मारहाण करून सुमारे रु. १,४३,१००/- चा माल व रोख रुपये जबरीने लुटून नेल्याचे निदर्शनास आले आहे. या संबधत एकूण ३ आरोपींवर अ.क्र. २१८/२०१६ भा.दं.वि. नुसार कलम ३९५, ३९७,४२७ अन्वये गुन्हा दाखल असून पूढील तपास सुरू आहे.

(२) हे खरे नाही.

मात्र दि. ३१/०७/२०१६ रोजी काळगांव-म्हसदी मार्गावर अज्ञात इसमांनी झाडाची फांदी आडवी टाकून म्हसदीकडे येणारे एक वाहन थांबवून त्यातील ड्रायव्हरला मारहाण केल्याची खबर मिळाली असता त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. तसेच, याबाबत कोणाकडूनही संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झालेली नाही.

(३) हे खरे नाही.

अशा प्रकारचे कोणतेही निवेदन प्राप्त झालेले नाही.

(४) घडलेल्या घटना लक्षात घेऊन सदर परिसरात रात्री कुसूबा ते मालेगांव सरहद्दीपर्यंत सतत पेट्रोलिंग सुरु असते. त्याचप्रमाणे स्थानिक अजनाडे गावाच्या शिवारात शेड टाकून तात्पुरती पोलीस चौकी तयार केली आहे. या चौकीस गस्तीवरील कर्मचारी भेट देत असतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

दिंडोशी, गोरेगाव पूर्व (मुंबई) येथील टॉवर्सच्या नियमबाह्य बांधकामाबाबत

(२३) * ६५९४१ श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगाव पूर्व (मुंबई) येथील दिंडोशी गावातील सीटीएस नं.१५७/३, १५७/६ (पीटी), १५८/८ (पीटी), १५६/ए/११ (पीटी) याक्षेत्रावर ३ टॉवर्स उभारताना सिव्हिल एन्जिनिअरिंगच्या उंचीसंदर्भातल्या नियमांचे, विकास नियंत्रण नियमांचे तसेच एफएसआयचे उल्लंघन करून अनधिकृतरीत्या उंच टॉवर उभारण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी करून संबंधित दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी तसेच देण्यात आलेली ओसी रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे एक निवेदन इफतेखार ए शाह या सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्त्याने उपप्रमुख अभियंता भारतीय विमान पतन प्राधिकरण पश्चिमी क्षेत्र, बीपी/डब्लू एस/ एपी बृहन्मुंबई महानगरपालिका कांदिवली पूर्व, सहाय्यक आयुक्त पी/दक्षिण, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी व तदनंतर पुन्हा दिनांक १६ जून, २०१६ रोजी सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषीविरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव पूर्व (मुंबई) येथील दिंडोशी गावातील सदर भूखंडावरील इमारतीच्या ए, बी व सी विंगसाठी निम्न तळमजला + १ ते ७ मजले स्टील्ट + ८ वा मजला पोडीयम + १ ते ४५ मजले + २ सेवा मजले यांसह पोडीयमवरील विद्युत उपकेंद्र, क्लब हाऊस + तरण तलाव यांसाठी विकास नियंत्रण नियमावली १९९१ नुसार दिनांक २३.१२.२०१४ रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

सदर इमारतीस दिनांक २२.०८.२००८ रोजी सिव्हील एन्जिनिअरने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

तसेच, सदर इमारतीच्या प्रस्तावातील विविध सवलतींना आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिनांक १७.११.२००५ व ०७.१२.२००६ रोजी मंजूरी दिली आहे.

(२), (३) व (४) भोगवटा प्रमाणपत्र देतेवेळी सदर इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम आढळून आले नाही.

तथापि श्री. इफतेकार ए. शहा यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने-

- भोगवटा प्रमाणपत्रानुसार बांधकामाची तपासणी करण्यात येत आहे. सदर तपासणी एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सुचना बृहन्मुंबई महानगरपालिकेस देण्यात आल्या आहेत.

सदर तपासणीमध्ये अनधिकृत बांधकाम आढळल्यास एम.आर.टी.पी. कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

- विकास नियंत्रण नियमावलीतील मुद्यांबाबत तपासणी करण्यात आली असून, याबाबत नियमानुसार कार्यवाही झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात आलेली नाही.

पुणे शहरातील ११० नागरी सुविधा केंद्रे बंद असल्याबाबत

(२४) * ७१३५५ श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात विविध सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी सुरु केलेले १५० नागरी सुविधा केंद्र (किऑक्स) पैकी ११० केंद्र बंद अवस्थेत असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कंत्राटदार वंश इन्फोटेक कंपनीकडून चालविण्यात येत असलेल्या नागरी सुविधा केंद्राबाबत नागरिकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी असून केंद्राची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत असल्याने पुन्हा त्याच कंपनी बरोबर करार करू नये अशी मागणी सजग नागरी मंचाकडून होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर सुविधा केंद्राबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी असल्याने महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला नोटीस देऊन करार संपुष्टात आणणे आवश्यक असताना कोणतीच कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे शहरात बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर एकुण १५० किऑस्क केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात आली होती, त्यापैकी एकुण ७५ किऑस्क केंद्रांची उभारणी केली आहे.

उभारणी करण्यात आलेल्या ७५ किऑस्क केंद्रांपैकी २२ केंद्रे, विविध विकास कामे, रस्ता रुंदीकरण, वाहतुकीस होणारा अडथळा, भुयारी मार्गाचे कामकाज ई. कारणांसाठी बंद करण्यात आली आहेत.

सध्या ५३ किऑस्क केंद्रे पुणे शहरात कार्यरत आहेत.

(२) अशा प्रकारची तक्रार सजग नागरीक मंचाकडून करण्यात आलेली आहे, हे खरे आहे.

(३) व (४) पुणे महानगरपालिकेकडून कंत्राटदाराचे काम असमाधानकारक असल्याने सदर करारनामा दिनांक ११.१२.२०१६ रोजी संपुष्टात येत असल्याचे व त्यानंतर करारास मुदतवाढ न देण्याचे ठरविण्यात आले असल्याचे दिनांक २१.११.२०१६ रोजी कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालया
त उपचाराअभावी नवजात अर्भकाचा झालेला मृत्यू**

(२५) * ६६८२८ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सारसनगर येथील एका हातगाडी चालकाच्या पत्नीला बाळंतपणासाठी दाखल करण्यात आल्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके कमी पडू लागल्याने त्या महिलेला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात सोय असतांनाही खाजगी दवाखान्यात पाठविल्याने व दीड तास रुग्णास उपचार न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ६ सप्टेंबर,

२०१६ रोजी वा त्यासुमारास केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले व कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी विरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर महिला अहमदनगर महानगरपालिकेच्या कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्यामध्ये प्रसुतीसाठी दि.५.९.२०१६ रोजी दु.१२.१५ वाजता दाखल झाली.

तथापि, दाखल होण्यापूर्वीच, सदर महिलेच्या गर्भाशयातील बाळ दगावले असल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले व त्याची कल्पना नातेवाईकांना तात्काळ देण्यात आली.

सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी ही बाब पडताळणीसाठी सोनोग्राफी तपासणीची मागणी केली. तथापि, सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने दवाखान्याचा बाह्य रुग्ण विभाग व सोनोग्राफी तपासणी विभाग बंद होता. त्यामुळे सोनोग्राफी तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले.

तथापि, वैद्यकीय अधिकारी येईपर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांनी गरोदर महिलेला दवाखान्याच्या स्टाफच्या परवानगीशिवाय दु.१२.३० वाजता दवाखान्यातून नेले व पुन्हा दु.१२.५० वाजता घेऊन आले. त्यानंतर सदर महिलेची दवाखान्यात प्रसुती करण्यात आली. प्रसुती झाल्यानंतर मृत बाळ (Intra Uterine Death) असल्याचे आढळून आले. सदर महिलेस प्रसुती पश्चात सर्व उपचार देण्यात आले.

(२) दि.०५.९.२०१६ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे भेट देऊन, दवाखान्यामध्ये रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तसेच, दवाखान्यामध्ये पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा सुलभरितीने नागरीकांना देण्याबाबत सुचित केले.

(३) सदर प्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यानुसार, दवाखान्याच्या अधिकारी/कर्मचारी यांनी कामामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई केल्याचे आढळून आले नाही.

शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही निकडीच्या वैद्यकीय सेवा २४ तास सुरु ठेवण्याबाबत अहमदनगर महानगरपालिकेस सुचना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-शीळ (जि.ठाणे) रस्त्यालगतच्या कासारिओ गोल्ड गृह
संकुलात कामगारांचा गुदमरुन मृत्यु झाल्याबाबत**

(२६) * ७२०५६ श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-शीळ (जि.ठाणे) रस्त्यालगतच्या कासारिओ गोल्ड गृह संकुलात एका मलवाहिनीच्या साफसफाईचे काम करणा-या तीन रोजंदारी कामगारांचा गुदमरुन मृत्यु झाल्याचे दिनांक ०२ जुन, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी कंत्राटदारांनी रोजंदारी कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही साधनांचा पुरवठा न केल्याने तसेच विषारी किंवा घातक वायूची खातरजमा न केल्यामुळे सदरहू तीन कामगारांचा मृत्यु झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले आहे,

(४) असल्यास, चौकशीनुसार सदरहू घटनेस जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली आहे तसेच मृत कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर : (१) होय , हे खरे आहे.

(२) होय, कामगारांना मास्क, हेल्मेट, ऑक्सिजन किट, रस्सी, बेल्ट अशा सुरक्षेच्या दृष्टीने वापरावयाची साधन सामुग्री न देता काम करुन घेत असल्याचे आढळून आले होते, असे FIR मध्ये नमुद केले असुन पोस्टमार्टम अहवालानुसार विषारी वायूमुळे हृदय व श्वसन क्रिया बंद पडून मृत्यु झाला आहे, हे खरे आहे.

(३) सहाय्यक कामगार आयुक्त कल्याण कार्यालयाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध किमान वेतन अधिनियम, १९४८ तसेच मुख्यमालकाविरुद्ध कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम , १९७० व इमारत व इतर बांधकाम कामगार(रोजगार व सेवाशर्ती विनियमन) अधिनियम, १९९६ अंतर्गत खटले दाखल केलेले आहेत. तसेच पोलीस विभागाने भादंस, कलम ३०४(२) दि.०२/०६/२०१६ रोजी FIR नोंद केलेला आहे.

(४) तीन मृत कामगार हे मालदा, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्यामुळे त्यांचे शव मुळ गावी म्हणजेच मालदा, पश्चिम बंगाल येथे पोहोचविण्यासाठी रु.३,५८,८००/- इतकी रक्कम खर्च झाल्याचे कॅपिसीटी प्रोजेक्ट प्रा.लि. मुख्य मालक यांनी त्यांच्या दिनांक १२/०८/२०१६ च्या पत्रान्वये कळविले आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त , कल्याण कार्यालयाने दि.१७/०९/२०१६ रोजी मृत कामगारांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने सदरची बाब मा. कामगार नुकसान भरपाई आयुक्त, ठाणे यांना अवगत करून देण्यात आली आहे. त्यानुसार मृत कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत मा. कामगार नुकसान भरपाई आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयात सदरहू कंत्राटदाराने प्रत्येकी रु.२ लाख प्रमाणे एकूण रु.६ लाख इतकी रक्कम दि.२०/१०/२०१६ रोजी डिमांड ड्राफ्टद्वारे जमा केलेली असून मा. कामगार नुकसान भरपाई आयुक्त यांच्या स्तरावर पुढील कार्यवाही चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेने विक्रोळी, कन्नमवार नगर येथील सर्व्हे
क्र.६५ वरील अतिक्रमण निष्कासित केल्याबाबत**

(२७) * ६८९१० श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्रोळी, कन्नमवार नगर येथे पुर्वद्रुतगती महामार्गालगत असलेल्या सर्व्हे क्र. ६५ या जागेवर अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने निष्कासित केले असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जागेवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये आणि जागा सर्वसामान्य नागरीकांच्या उपयोगी यावी यासाठी सदर जागेवर अद्यावत गार्डन बनविण्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींने दिलेल्या प्रस्तावाला महानगरपालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.सर्वोच्च न्यायालयात सदर जागेबाबतचा खटला चालू असून अतिक्रमण निष्कासीत करतांना गोदरेज कंपनीने सदरची जागा आपली असल्याचा दावा केला होता व अतिक्रमण निष्कासीत करण्यासाठी पुढाकार घेतला होता, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, श्री.नरेंद्र बर्डे, उप आयुक्त, परिमंडळ-६ यांनी सदरची जागा अवैधरित्या गोदरेज कंपनीच्या ताब्यात दिली असून उक्त प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीने केली असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) विक्रोळी, कन्नमवार नगर येथे पूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोड लगतच्या सुमारे २५ मी. X ५०० मी. पट्ट्यावर भूमाफिया यांनी सन २०१०-११ मध्ये अतिक्रमण केले होते.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर अतिक्रमण ऑक्टोबर, २०१५ व ऑगस्ट, २०१६ मध्ये निष्कासित करण्यात आले आहे.

(२) सदर प्रकरणी दिनांक ०५.०८.२०१६ रोजी महानगरपालिकेमार्फत म्हाडाला उद्यान विकसित करण्यासाठी खाजगी मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचे व महानगरपालिकेची हरकत नसल्याचे कळविण्यात आले होते.

सदर भूभागावर रस्त्याचे आरक्षण असल्याने तसेच सदर भूभाग मुख्य जलवाहिनीच्या संरक्षित जागेत असल्याने महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र दिनांक ०६.०९.२०१६ रोजी रद्द करण्यात आले आहे.

(३) सदर जागेच्या मालकीबाबत मा. उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून सद्यस्थितीत जागेचा ताबा गोदरेज अँड बॉईज कंपनीकडे आहे.

गोदरेज अँड बॉईज कंपनीने अतिक्रमण काढण्यास वेळोवेळी विनंती केली होती, ही वस्तुस्थिती आहे.

(४) याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २०.१०.२०१६ रोजीच्या पत्रान्वये अशा स्वरूपाची तक्रार केली आहे हे खरे आहे.

(५) सदर प्रकरणी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी स्थळभेट देऊन आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना अहवाल सादर केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली तक्रार वस्तुस्थितीला धरून नसल्याचे आढळून आले आहे.

सदर ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण निष्कासित करून गोदरेज अँड बॉईज यांचेमार्फत पोलीस संरक्षणात तारेच्या कुंपणाचे काम करून घेण्यात आले आहे.

मे. गोदरेज अँड बॉईज कंपनीने सदर ठिकाणी २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

**मौजे पहाडी-ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम) येथील इप्रियल हाईटस
या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाबाबत**

(२८) * ६५९४० श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे पहाडी-ओशिवरा गोरेगाव पश्चिम (मुंबई) येथील सिटी एस क्र.१ (पीटी) या भूखंडावर इप्रियल हाईटस ही इमारत बांधताना विकासकाने एफएसआय तसेच विकास नियंत्रण नियमावलीतील नियमाचे उल्लंघन करून अनधिकृतरित्या अधिक उंचीच्या टॉवर्सचे बांधकाम केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी म्हणून इफतेखार ऐ.शाह या सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिनांक ३० मे, २०१६ व तदनंतर पुन्हा दिनांक ८ जुलै, २०१६ रोजी सहाय्यक आयुक्त,पी/दक्षिण, बृहन्मुंबई महानगरपालिका, सहाय्यक अभियंता, इमारती व कारखाने पी/दक्षिण, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) सदर इमारतीमध्ये लोअर स्टील + अप्पर स्टील + १ ते ४ था मजला पोडीयम + ४४ मजले असे चार टॉवर्स आहेत. सदर चार टॉवर्स विंग ए, बी, सी व डी असे आहेत.

त्यापैकी विंग ए व बी मधील इमारतीच्या बांधकामास बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मंजूर आराखडयानुसार दिनांक ३०.११.२०१२ रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.

तसेच, विंग सी व डी ला लोअर स्टील + अप्पर स्टील + पहिला मजला ते चौथा मजला पोडीयम + ४४ मजल्यांच्या बांधकामासाठी दि. ३१.१०.२०१५ रोजी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

(२), (३) व (४) श्री. इफतेकार ए. शहा यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने-

- भोगवटा प्रमाणपत्रानुसार बांधकामाची तपासणी करण्यात येत आहे. सदर तपासणी एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेस देण्यात आल्या आहेत.
सदर तपासणीमध्ये अनधिकृत बांधकाम आढळल्यास एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल,
- विकास नियंत्रण नियामावलीतील मुद्यांबाबत तपासणी करण्यात आली असून, त्याबाबत नियमानुसार कार्यवाही झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात आलेली नाही.

**अंधेरी (पश्चिम) येथील 'देव प्लाझा' इमारत उभारताना नियमबाह्यरित्या
एफएसआयचा वापर केल्याबाबत**

(२९) * ६५९४५ श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डीएलएच ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक, विजय ठक्कर यांनी एसव्ही रोड, अंधेरी अग्निशमन केंद्रासमोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-५८ येथील 'देव प्लाझा' ही इमारत उभारताना तसेच अन्य ठिकाणी इमारती उभारताना नियमबाह्यरित्या अधिकचा एफएसआय वापरून गैरव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी होवून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे एक निवेदन लोकप्रतिनिधींनी सहाय्यक अभियंता, बिल्डींग प्रपोझल डिपार्टमेंट के/पश्चिम वार्ड, सहाय्यक महानगरपालिका आयुक्त के/पश्चिम, यांचेकडे दिनांक ९ नोव्हेंबर, २०१५ रोजी व आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडे दिनांक १ मार्च, २०१६ रोजी सादर केले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू निवेदन देऊनही संबंधित दोषी विकासकांविरूद्ध कारवाई करण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक विलंब लावला जात असून याबाबतची तक्रारही आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडे दिनांक ४ ऑगस्ट, २०१६ रोजी करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, संबंधित दोषी विकासकांविरूद्ध कारवाई करण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधित विकासकांविरूद्ध व कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१)

१) देव प्लाझा, अंधेरी- सदर इमारतीसाठी वास्तुविशारदाने सादर केलेल्या पुनर्विकासाच्या प्रस्तावास दिनांक १०.०७.२००२ रोजी प्रथम बांधकाम प्रमाणपत्र देण्यात आले.

त्यानंतर वास्तुविशारदाने टी.डी.आर. च्या मोबदल्यात तळघर + तळमजला + वरील १० मजले अनिवासी वापराकरिता या इमारती साठीचे आराखडे सादर केले.

सदर प्रस्तावातील विविध सवलतींना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर संपुर्ण इमारतीचे बांधकाम करण्यासाठी दिनांक ०१.१०.२००५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आले.

आय. ओ. डी. च्या अटी / शर्तीचे पालन केल्याची खात्री करून तसेच विविध खात्यांचे पूर्णत्वाचे दाखले प्राप्त झाल्यानंतर घेऊन सदर इमारतीला दिनांक ०९.०८.२००६ रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले.

२) डीएलएच डबल बुल, खार (प) - विकासक श्री. विजय ठक्कर यांना दिनांक ०३.१०.२००९ रोजी इमारतीच्या बांधकामासाठी आय. ओ. डी. देण्यात आली होती. तसेच, दिनांक २७.११.२००९ रोजी प्राथमिक सी. सी. व दिनांक २१.०३.२०११ रोजी पूर्ण बांधकामासाठी सी.सी. देण्यात आली होती.

सदर इमारतीस दिनांक २९.११.२०१२ रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

३) डीएलएच मंगलमूर्ती, सांताक्रूझ (प) - सदर इमारतीसाठी विकासक श्री. विजय ठक्कर यांना दिनांक ०९.०७.२००७ रोजी आय. ओ. डी. देण्यात आली होती.

तसेच, दिनांक ०८.०२.२००८ रोजी प्राथमिक सी. सी., दिनांक ०९.०४.२००९ रोजी पूर्ण बांधकामासाठी सी. सी. व दिनांक ०४.०१.२०११ रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले होते.

४) डीएलएच ऑर्चर्ड, अंधेरी (प) - सदर इमारतीस स्टील्ट + २ पोडीयम + १९ मजल्यांपर्यन्त बांधकामाची परवानगी देण्यात आली होती.

सदर इमारतीस आराखडे मंजूर करताना कोणत्याही स्वरूपाचा अधिकचा एफ.एस.आय. प्रदान करण्यात आलेला नाही.

सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दिनांक १२.०३.२०१५ रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र इमारतीचे बांधकाम मंजूर आराखडयानुसार असल्याची खातरजमा केल्यानंतर प्रदान करण्यात आलेले आहे.

(२), (३) व (४) अशा मागणीचे निवेदन बृहन्मुंबई महानगरलिकेस प्राप्त झाले होते.

प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे:-

देव प्लाझा इमारतीचे विकासक श्री. विजय ठक्कर यांचे विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(७) अन्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जुहू पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक ७.१२.२०१५ तक्रार नोंदविण्यात आली आहे.

सदर तक्रारीविरुद्ध इमारतीच्या विकासकाने मा. दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे व सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. डबल बुल या इमारतीची मंजूर आराखडयानुसार स्थळ पाहणी करून विकासक व गाळेधारक यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम ५३(i) अन्वये दिनांक १६.११.२०१६ रोजी नोटीस बजावली आहे. सदर नोटीशीमध्ये इमारतीमधील तळघर, पहिला मजला, ४ था मजला ते १५ वा मजला येथील अनियमितीकरण अंतर्भूत केले आहे. सदर नोटीसीप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.

डीएलएच मंगलमूर्ती (वेरोमोडा) या इमारतीतील अनियमितीकरणाकरिता मालक / धारक यांना मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५१ अन्वये खालीलप्रमाणे नोटीसा बजावल्या आहेत:-

- सहाव्या मजल्यावरील अनधिकृत बांधकामाकरिता मालक / धारक यांना नोटीस बजावून दिनांक ०७.०६.२०१३ रोजी अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे.
- पाचव्या मजल्यावरील मालक / धारक यांना दिनांक ०९.०१.२०१३ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. तदनंतर सदर प्रकरण मा. नगर दिवाणी न्यायालय यांचेकडे दावा क्र. १०१७ सन २०१३ अन्वये न्यायप्रविष्ट आहे. सदर इमारतीधील पहिला मजला ते चौथा मजला येथील वाहनतळावरील अनधिकृत बांधकामावर दिनांक ०९.०१.२०१३ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. तदनंतर सदर प्रकरण मा. नगर दिवाणी न्यायालय यांचेकडे दावा क्र. ९६५ व ९६६/२०१३ अन्वये न्यायप्रविष्ट आहे.

डीएलएच ऑर्चिड इमारतीचे विकासक श्री. विजय ठक्कर यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५३(१) अन्वये दिनांक २७.०७.२०१६ रोजी नोटीस बजाविण्यात आली व दिनांक २४.०९.२०१६ रोजी अंतिम आदेश दिले.

सदर आदेश प्राप्त झाल्यावर सदर अनधिकृत बांधकाम नियमित करण्याकरिता अर्ज सादर करण्यात आला. परंतु, दिनांक ०३.१०.२०१६ रोजी सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

दिनांक २४.१०.२०१६ रोजी सदर नोटीसीविरुद्ध विकासकाने मा. दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे व सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.